

SHARAD FIBRES AND YARN PROCESSORS LIMITED

CIN: L17110MH1987PLC043970

16, Floor-Grd, Plot-3/3A, Unique Industrial Estate, Swatantrya Veer Savarkar Marg,
Kismat Cinema, Prabhadevi, Mumbai - 400 025.

E mail: accounts@sharadfibres.com Website: www.sharadfibres.in;

Tel no.: 022-66355800/66155800

Date: December 8, 2020

To,
Deputy General Manager,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai: - 400 001.

Ref: Security Code No. 514402

Sub: Publication of Notice of 33rd Annual General Meeting:

Dear Sir/Madam,

With reference to Regulation 47 of SEBI [Listing Obligations and Disclosure Requirements] Regulation, 2015 ("Listing Regulations"), we are enclosing herewith Newspaper cuttings of Notice of 33rd Annual General Meeting to be held on Monday, December 28, 2020 at 3:30 p.m., e-voting information and Book Closure dates published in the following Newspaper:

1. Financial Express (i.e. English Newspaper) dated December 6, 2020
2. Mumbai Lakshadeep (i.e. Marathi Newspaper) dated December 6, 2020

Kindly find the same in order and acknowledge.

Thanking you,

Yours Faithfully,

For SHARAD FIBRES AND YARN PROCESSORS LIMITED



JYOTI NANKANI
DIRECTOR
(DIN: 07145004)



Encl: A/a.

FE SUNDAY



सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
सेन्ट्रल बैंक ऑफ इंडिया
Central Bank of India

BRANCH BHAVNAGAR

APPENDIX-IV

[Rule-8(1)]

POSSESSION NOTICE

(For immovable property)

Whereas The undersigned being the authorized officer of the Central Bank of India, Bhavnagar Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 20/01/2020 calling upon the borrower **Mr. Shersingh Ramvaran Badhel** to repay the amount mentioned in the notice being **Rs.11,86,545/- (In Words Rs. Eleven Lakhs Eighty Six Thousand Five Hundred and Forty Five Only)** with interest as mentioned in notice, within 60 days from the date of receipt of the said Notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the security interest Enforcement Rules 2002 on this 04 day of December of the year 2020.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Central Bank of India for an amount of **Rs.11,63,268/- (In Words Rs. Eleven Lakhs Sixty Three Thousand Two Hundred and Sixty Eight Only)** and interest thereon w.e.f. 20/01/2020 plus other charges. (Amount deposited after issuing of Demand Notice under Section 13(2) has been given effect)

"The Borrower's attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets."

Description of the Immovable Property

Mortgage of Property In The Name of Mr. Shersingh Ramvaran Badhel, Bearing Flat No.306 (E Type), Admeasuring 44.98 Sq.Mtrs, B Wing, 3rd Floor,vrundavan Nagari, Plot No.1 To 6, Akwada Revenue Survey No.4 Paiki 4, Village Akwada, Tal And Dist Bhavnagar-364001

Bounded by

East : Building Margin Space West : Entrance passage and stair case

North : B wing Flat no.305 C Type South : Building Margin Space

Date : 04/12/2020

Place : Bhavnagar

Authorised Officer,
Central Bank of India



Oil Country Tubular Ltd.

OIL COUNTRY TUBULAR LIMITED

CIN : L26932TG1985PLC005329

Regd. Office: 9, Kanchanjunga, King Koti Road,
Hyderabad-500001, website: www.octlindia.com;

Email: demat@octlindia.com, Tel: +91-40-24785555/ Fax: +91-40-24759295**NOTICE OF 34th ANNUAL GENERAL MEETING**

This is to apprise the Members that a Corporate Insolvency Resolution Process ('CIRP') has been initiated against the Company under the provi-



Toyam Industries Limited

TOYAM INDUSTRIES

[Formerly Ojas Asset Reconstruction

CIN : L74110MH1985PLC2

Regd. Office : 503, Shri Krishna Building, Opp. Laxmi Ind
Mumbai (MH)-400053. | Website : www.toyamindustries.com
Contact No.: 022-67425

NOTICE OF 35th AGM , BOOK CLOSURE

*Notice is hereby given that the 35th Annual General Meeting ("AGM") of the company shall be held on Monday 28th December, 2020 at the Company situated at 503, Shree Krishna Building, Opp. Laxmi Ind Mumbai (MH)-400053 to transact the following Business as set

Pursuant to the provisions of section 91 of the companies Act, 2013 and Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Companies (Management and Administration) Rules, 2014") and the Companies (Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members and share Transfer Books of the company shall remain closed from Monday, 28th December, 2020 (both days inclusive) for the pu

The Company has on Thursday, 5th December, 2020 completed its financial year ended, 31st March, 2020 and Notice of the AGM to the members and also sent the same through the electronic means to the members and company/Depository participants for communication purposes

The Annual Report for the year ended, 31st March, 2020 and the company's website www.toyamindustries.com. Members, who are entitled to attend the AGM, may download it from the website of the company or of the copy for the same by writing to the mail id at info@toyam.com

In Compliance with the provisions of section 108 of the Companies Act, 2013 and Companies (Management and Administration) Rules, 2014, the company has enabled its members enabling them to cast their votes in electronically for the AGM dated 03/12/2020. The Company has availed the E-voting service of NSDL Depository limited (NSDL).

Further, all the Members informed that :

- The cut off date for determining the eligibility to vote by electronic means shall be 20th December, 2020.
- The remote e-voting shall commence from Friday, 25th December, 2020 at 05.00 p.m.
- Any person who acquires shares of the company and becomes a member of the company after the cut off date i.e. 21st December, 2020 shall not be entitled to vote at the AGM. The password by sending a request at evoting@nsdl.co.in or by sending a request to the registered with NSDL for remote E-voting then he can use the password to cast his vote.
- Members may note that:
 - The remote E-voting module shall be displayed by NSDL and once the vote on resolution is cast by the member, it shall be final and subsequently;
 - The facility for voting through ballot paper shall be made available to the members who have not voted electronically;
 - The members who have cast their vote by remote e-voting shall not be entitled to cast their vote again.
 - A person, whose name is recorded in the register maintained by the Depositories as on the cut off only, shall be entitled to vote at AGM for the business set out in the notice.
 - The Chairman, shall at the AGM, at the end of discussion on each resolution, allow voting with the assistance of scrutiner, who are present at the AGM but have not cast their vote.
 - The Scrutinizer shall after conclusion of voting at the AGM, make, not later than two days of conclusion of AGM, a statement of total vote cast in favor or against, if any, to the chairman who shall countersign the same and declare the result of the AGM.

In case of any queries for the process and manner of electronic voting, members may refer to the instructions in the Notice of AGM or visit NSDL website and in Frequently asked Questions (FAQ's) for Members and remote e-voting. The details of the e-voting process and the download section of www.evoting@nsdl.com or by sending a request to the registered with NSDL for remote E-voting then he can use the password to cast his vote.

वर्थ इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४९९/५०९, वाग बिलोशी, तालुका वाडा, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०३.
 सीआयएन: एल६७१२००३.१९८०पीएलसी३४३४५५
पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २९ डिसेंबर, २०२० रोजी स.९.१५ वा. नोंदणीकृत कार्यालयात होणार आहे. सन २०१९-२० करिता वार्षिक अहवालाचा वेबसाइटवर सभा भागधारकांना पाठविण्यात आली आहे. एजीएमच्या वार्षिक अहवालाची प्रती बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११ नुसार एजीएमनिमित्त २३ डिसेंबर, २०२० ते २९ डिसेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे भागहस्तांतरण पुस्तक व सदस्य नोंद पुस्तक बंद ठेवण्यात येईल. कंपनीने ई-वॉटिंग सेवा देण्यासाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियुक्त केली आहे. ई-वॉटिंग २६ डिसेंबर, २०२० रोजी स.९.०० वा. प्रारंभ होईल आणि २८ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.०० वा. समाप्त होईल. या कालावधी दरम्यान कंपनीचे भागधारक ज्यांच्याकडे वास्तविक स्वरूपात किंवा डिमेंट स्वरूपात नोंद तारीख २२ डिसेंबर, २०२० रोजी भागधारणा आहे त्यांना विद्युत स्वरूपात मत देता येईल. तदनंतर सीडीएसएलद्वारे ई-वॉटिंग बंद केले जाईल. ई-वॉटिंग प्रक्रिया पडताळणीसाठी तपासनीस म्हणून श्री. परबत चौधरी, पुणेवेळ कार्यांत कंपनी सचिव, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ई-वॉटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्पडेस्कअंतर्गत www.evotringindia.com वर उपलब्ध ई-वॉटिंग मॅनुअल आणि फ्रिक्वेन्टली आस्कड केरचन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com ई-मेल करावा.

वर्थ इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनी लिमिटेडकरिता
 सही /-
दिनांक: ०५.१२.२०२० **मिहीर राजेश पटालीया**
संचालक

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, पंजाब नॅशनल बँक, वाट्रे (प.) यांनी मे. ओव्हरसीज पॅकेजिंग इंडस्ट्रीज प्रा. लि. यांना रु.२४.०० कोटीचे मुदत कर्ज मान्य केले होते. ज्याअर्थी सदा मुदत कर्ज रक्कम रु. २४.०० कोटीकरिता पंजाब नॅशनल बँक यांच्याकडे मे. पंचशील प्लास्टिक प्रा. लि., मे. महाकाली प्लास्टिक-वेव्ह प्रा. लि., कौशल कुमार मोदी, उमा शंकर मोदी आणि गिता देवी मोदी यांनी त्यांची हमी दिली होती.

ज्याअर्थी ओव्हरसीज पॅकेजिंग इंडस्ट्रीज प्रा. लि. यांनी संपुर्ण श्रा मजला, क्षेत्रफळ १५७७१ चौ.फु. आणि कार्यालय क्र.१२(अ) व १२(ड), १२वा मजला, डी इमारत, एमबीसी पार्क म्हणून ज्ञात इमारत (पुर्वी एमबीसी इन्फोटेक पार्क), घोडबंदर रोड, गाव वाडवली, तालुका व जिल्हा ठाणे-४००६१५, सर्व्हे क्र.१४/१५,१६/१,२,३,४, २९/१ भाग, ३भाग, ४भाग व ५भाग, ३०, ३१/१भाग, ३भाग इत्यादी १६६/१,२,३ व ४, २९/१ भाग, ३भाग, ४भाग व ५भाग, ३०, ३१/१भाग, ३भाग इत्यादी, यापुढे सदा कार्यालये म्हणून संदर्भ, जे मे. ओव्हरसीज पॅकेजिंग इंडस्ट्रीज प्रा. लि., मे. पंचशील प्लास्टिक प्रा. लि., मे. महाकाली प्लास्टिक-वेव्ह प्रा. लि. आणि कौशल कुमार मोदी यांच्या मालकीचे आहे ते तारण ठेवले आहे.

येथे सर्वसामान्य जनतेस सूचित करण्यात येत आहे की, पंजाब नॅशनल बँकेने संपुर्ण श्रा मजला, क्षेत्रफळ १५७७१ चौ.फु. आणि कार्यालय क्र.१२(अ) व १२(ड), १२वा मजला, डी इमारत, एमबीसी पार्क म्हणून ज्ञात इमारत (पुर्वी एमबीसी इन्फोटेक पार्क), घोडबंदर रोड, गाव वाडवली, तालुका व जिल्हा ठाणे-४००६१५, सर्व्हे क्र.१४/१५,१६/१,२,३,४, २९/१ भाग, ३भाग, ४भाग व ५भाग, ३०, ३१/१भाग, ३भाग इत्यादी १६६/१,२,३ व ४, २९/१ भाग, ३भाग, ४भाग व ५भाग, ३०, ३१/१भाग, ३भाग इत्यादी यावर अधिभार निष्पादित केले आहे.

आमच्या असे निदर्शनास आले आहे की, मे. ओव्हरसीज पॅकेजिंग इंडस्ट्रीज प्रा. लि., मे. पंचशील प्लास्टिक प्रा. लि., मे. महाकाली प्लास्टिक-वेव्ह प्रा. लि. आणि कौशल कुमार मोदी आणि गिता देवी मोदी यांनी वर संदर्भित कार्यालये वाटप/विक्री करून तृतीय पक्षद्वारा हित निष्पादित केले आहे.

सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर संदर्भित कार्यालयांसह कोणताही व्यवहार करू नये आणि वर संदर्भित कार्यालयास व्यवहार केलेला असल्यास ते पंजाब नॅशनल बँकेच्या अधिभारावर अवलंबून असेल. जर कोणी व्यक्ती कार्यालयासह व्यवहार करित असल्यास ते त्यांनी स्वतःच्या जोखिम व परिणामावर करावा. काही स्पष्टीकरण हवे असल्यास कृपया संपर्क पंजाब नॅशनल बँक, वाट्रे (प.) शाखा.

आज दिनांकीत १ डिसेंबर, २०२०

सही /-
प्राधिकृत अधिकारी
पंजाब नॅशनल बँक, वाट्रे (प.) शाखा

केएसएस लिमिटेड

(पुर्वीची के सेरा सेरा लिमिटेड)
 सीआयएन: एल२१००एमएच११९५पीएलसी०९२४३८
 नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.१०१ए व १०२, शला मजला, प्लॉट क्र.बी१७, मोरया लिण्डमाई २, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३.

२५वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **केएसएस लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुजरात, ३१ डिसेंबर, २०२० रोजी स.१०.३० वा. (प्रायमो) घेण्याकरिता वितरीत केलेल्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदीनुसार व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य टुकराच्य स्वरूपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११ नुसार २५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त २५ डिसेंबर, २०२० ते ३१ डिसेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

२५वी एजीएमची सूचना कंपनीच्या www.kserasera.com आणि स्टॉक एक्सचेंजसच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.

ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करून घ्यावेत. डिमेंट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल संबोधित ठेवीदार सहभागीदारकडे आणि वास्तविक स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी विंगेशेर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना संपर्क करून त्यांच्या Jovv@bigshareonline.com ई-मेलवर पाठवावेत किंवा २५व्या एजीएम सूचनेत जोडलेले ई-पत्र व्यवहार नोंदणी नमुना भरून Law@bigshareonline.com वर भरण्यात येऊन घ्यावेत.

राणूशेट एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित
अंतिम भूखंड क्र. १००२, नगररचना ४, माहीम विभाग, खेडगल्ली, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई-४०००२५.

नोटीस दिनांक : ०५/१२/२०२०

वरील संस्थेतील राणूशेट एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, अंतिम भूखंड क्र. १००२, नगररचना ४, माहीम विभाग, खेडगल्ली, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे मयत सभासदांच्या नावे सदनिका असून त्यांच्या मृत्युपत्रात त्यांच्या खालील वारसांनी त्यांच्या नावे सदनिका हस्तांतरित करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केला आहे संस्थेच्या मयत सभासदाने महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायदा १९६०, नियम १९६१ व उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेकडे वारस नोंद केलेली आहे. अर्ज केलेल्या खालील वारसदार व्यतिरिक्त इतर कोणीही मूळ मयत सभासदाचे वारस असल्यास किंवा वारसाबाबत इतर कायदेशीर सहवारसदारांची काही हरकत असल्यास अशा वारसदारांनी तसेच सदर सदनिकेवर कोणत्याही प्रकारच्या बँक, वित्त संस्था किंवा कोणीही व्यक्तीचा कायदेशीर बोजा असल्यास अशा व्यक्ती किंवा संस्थांनी सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत वरील संस्थेचे सचिव यांच्याशी पूर्वसूचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत सायंकाळी ६ ते ९ या वेळेत संपर्क साधावा. विहित मुदतीत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आक्षेप न आल्यास संस्थेकडे वारसदार म्हणून अर्ज केलेले अर्जदारच त्या सभासदांच्या गाळ्याचे कायदेशीर वारसदार आहेत, असे समजून संस्था अशा अर्जदार व्यक्तींच्या नावे त्या मयत सभासदाचे भाग व संस्थेतील सदनिका हस्तांतरित करेल व कायदेशीर कार्यवाहीकरिता संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शिफारस करेल. त्यानंतर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे अर्ज कार्यकारी मंडळ विचारात घेणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची कायदेशीर नुकसानभरपाई करण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाची असणार नाही.

मयत सभासद सदनिकाधारक व त्यांच्या अर्जदार वारसांची सूची

अ. क्र.	सदनिका नं.	मयत सभासदाचे नाव	अर्जदार वारसाचे नाव	नाते
१.	२/५०६	सखाराम गणू गुरे मृत्यु दिनांक २०/१२/१९८२	सुरेश सखाराम गुरे	मुलगा

सचिव / अध्यक्ष
राणूशेट एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

शरद फायबर्स अँड यार्न प्रोसेसर्स लिमिटेड

सीआयएन: एल१७११०एमएच११८७पीएलसी०४३१५०
 नोंदणीकृत कार्यालय: १६, तळमजला, प्लॉट-३/३ए, युनिट इन्स्टीट्यूट इस्टेट, स्वतंत्र वीर सावरकर मार्ग, किस्मत सिनेमा, प्रभादेवी, मुंबई-४०००२५, दूर.: (०२२) ६६३५५८००/६६९५५८००, वेबसाइट: www.sharadfibres.in, ई-मेल: accounts@sharadfibres.com

३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वॉटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, शरद फायबर्स अँड यार्न प्रोसेसर्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३३ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षाकरिता ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २८ डिसेंबर, २०२० रोजी दु.३.३० वा. एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिडिओअल माध्यमांमार्फत (ओएव्हीएम) होणार आहे.

कोविड-१९ महामारीमुळे सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० १३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिकॉयअमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/वी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० (सेबी परिपत्रक) नुसार सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिडिओअल माध्यमांमार्फत (ओएव्हीएम) कंपनीची एजीएम घेण्याची अनुमती आहे. कंपनी कायदा २०१३, सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ च्या आवश्यक तरतुदी आणि एमसीए परिपत्रकांनुसार कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फत होईल.

उपरोक्त परिपत्रकांच्या पुर्तुतेनुसार आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षक वितरीत अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल इत्यादी ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/सहभागीदार ठेवीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्या सर्व सदस्यांना पाठविले जाईल. सदस्यांनी नोंद घ्यावी की, वितरीत वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.sharadfibres.in, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि www.evotingindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.

- वास्तविक स्वरूपात भागधारणा असणारे सदस्य आरटीएकडे info@bigshareonline.com वर त्यांचे फोनिओ क्र., पुर्ण पत्ता, सदस्याचे नाव, ई-मेल, भागप्रमाणपत्राची रक्कम प्रत (दर्शनी व मागील), फॅन आणि अन्य दस्तावेज (व्याहन चलन परवाना, पारपत्र, बँक अहवाल, आधारकार्ड) पाठवून ई-मेल नोंद करावेत. सदस्यांनी www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx वर मेल पाठवून त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायवत करावेत.

- डिमेंट स्वरूपात भागधारणा असणारे सदस्य त्यांचे ई-मेल संबोधित डीपीकडे नोंद/अद्यायवत करावेत.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता त्यातील विहित नियमानुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिकॉयअमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून सदस्यांना रिमोट ई-वॉटिंगची सुविधा दिलेली आहे. सदस्यांना त्यांचे मत रिमोट ई-वॉटिंगने देण्याकरिता सेन्ट्रल डिपॉझिटरी सिस्टिमरीज लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियुक्त केली आहे. नोंद दिनांक २१ डिसेंबर, २०२० रोजी वास्तविक स्वरूपात व डिमेंट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना एजीएम सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरूपाने मत देता येईल.

रिमोट ई-वॉटिंग कालावधी ५ दिवसांकरिता, २०२० रोजी स.९.०० वाजता भाषणे सुरू होईल आणि २५ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.०० वाजता भाषणे समाप्त होईल सदर कालावधीत वास्तविक

आदी ई
 सीआयएन: एल२५४५९५०
 नोंदणीकृत कार्यालय: ४२१, ४था मजला, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७७, दूर.: ०२२-२६२३६१५
 ई-मेल: aadi.a@evotingindia.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, कोविड-१९ इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) ची २६वी वार्षिक माध्यमाने (ओएव्हीएम) नुसार कंपनी अधिनियम १९५६ च्या मंडळाच्या दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाचे जाहिरात आहे.

कंपनीच्या सदस्यांची एजीएम गुजरात, ३० डिसेंबर, २०२० रोजी स.१०.३० वा. (प्रायमो) घेण्याकरिता वितरीत केलेल्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाचे जाहिरात आहे.

२६व्या वार्षिक अहवालाची ई-प्रत वितरीत वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.evotingindia.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.

इतर वैधानिक अहवालाच्या नोटीससह ई-प्रत बँक, वित्त संस्था किंवा कोणीही व्यक्तीचा कायदेशीर बोजा असल्यास अशा व्यक्ती किंवा संस्थांनी सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत वरील संस्थेचे सचिव यांच्याशी पूर्वसूचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत सायंकाळी ६ ते ९ या वेळेत संपर्क साधावा. विहित मुदतीत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आक्षेप न आल्यास संस्थेकडे वारसदार म्हणून अर्ज केलेले अर्जदारच त्या सभासदांच्या गाळ्याचे कायदेशीर वारसदार आहेत, असे समजून संस्था अशा अर्जदार व्यक्तींच्या नावे त्या मयत सभासदाचे भाग व संस्थेतील सदनिका हस्तांतरित करेल व कायदेशीर कार्यवाहीकरिता संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शिफारस करेल. त्यानंतर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे अर्ज कार्यकारी मंडळ विचारात घेणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची कायदेशीर नुकसानभरपाई करण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाची असणार नाही.

मयत सभासद सदनिकाधारक व त्यांच्या अर्जदार वारसांची सूची

अ. क्र.	सदनिका नं.	मयत सभासदाचे नाव	अर्जदार वारसाचे नाव	नाते
१.	२/५०६	सखाराम गणू गुरे मृत्यु दिनांक २०/१२/१९८२	सुरेश सखाराम गुरे	मुलगा

सचिव / अध्यक्ष
राणूशेट एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

मयुख

सीआयएन: एल११९९५०
 नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१० महाविर नगर, कांदिवली (प.), मुंबई-४०००३७
४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, फि

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे. कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे. कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे. कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे. कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे.

४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, फि

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे. कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे. कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे.

४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, फि

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे. कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे. कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे.

४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, फि

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे. कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे. कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे.

४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, फि

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे. कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे. कंपनीच्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे वितरीत करण्यात आली आहे.